

वा 32 वार्षिक  
अहवाल  
२०२२-२०२३

पंख प्रगतीचे  
पाठबळ उन्नतीचे,  
तुमच्या  
स्वप्नपुर्तीचे...!



**शिवसह्याद्री**  
**सहकारी पतपेढी मर्यादित**

(नोंदणी क्र. बी.ओ.एम./डब्ल्यू.डी./आर.एस.आर./सी.आर./४१५/९१-९२)

**प्रशासकीय कार्यालय**

११८, देवी भवन, ५ वा मजला, सेनापती बापट मार्ग, (तुलसी पाईप रोड), माहीम (प.),  
माटुंगा रोड स्टेशन समोर, मुंबई - ४०० ०१६. दूरध्वनी क्र. २४२२२१९६/९७

[www.shivsahyadripatpedhi.com](http://www.shivsahyadripatpedhi.com)



**शिवसह्याद्री**  
सहकारी पतपेढी मराठी

वा 32 वार्षिक  
अहवाल  
२०२२-२०२३

संस्थेचे  
कुशल नेतृत्व

सत्कर्मयोगी  
माऊली प्रसाद  
समाजभूषण

**श्री. ज्ञानेश्वर बा. वांगडे (भाई)**  
संस्थापक : शिवसह्याद्री परिवार



# शिवसहाद्री सहकारी पतपेढी मयदित

## विद्यमान संचालक



श्री. ज्ञानेश्वर बा. वांगडे (भाई)  
संस्थापक / तज्ञ संचालक



श्री. भरत शिवराम पिंपळे  
अध्यक्ष



श्री. वसंत हरी निकम  
उपाध्यक्ष



श्रीमती दया सुरेश शेलार  
संचालिका



सौ. सोनाली ना. कदम  
संचालिका



श्री. रविंद्र गणपत करंजवकर  
संचालक



श्री. आनंदा ज्ञानू कदम  
संचालक



श्री. शांताराम भा. जेधे  
संचालक



श्री. तुकाराम बा. माने  
संचालक



श्रीमती अर्चना शिवाजी कांबळे  
संचालक



श्री. प्रविण दिनकर कदम  
संचालक



श्री. धनाजी दगडू साबळे  
संचालक



अॅड. श्री. ए. टी. बाबर  
तज्ञ संचालक



श्री. चंद्रकांत बापूसाहेब वांगडे  
संचालक



श्री. नंदकुमार धोंडू गोरे  
संचालक



श्री. प्रताप रघुनाथ वांगडे  
महाव्यवस्थापक



# शिवसहाद्री

## सहकारी पतपेढी मयदित



## SHIVSAHYADRI MOBILE APP


बचत खातेदारांसाठी  
आपल्या खात्यामधील  
सर्व व्यवहार आपल्या मोबाईल  
ऑपवरून करण्याची सुविधा



## QR CODE

व्यापारी खातेदारांसाठी सुवर्ण संधी!  
संस्थेमधील आपल्या खात्यामध्ये  
थेट रकम जमा करण्यासाठी  
**QR CODE** सुविधा उपलब्ध.

## विविध सुविधा



## RTGS / NEFT / IMPS

सर्व खातेदारांसाठी संस्थेमधील आपल्या  
खात्यामध्ये **RTGS / NEFT / IMPS**  
मार्फत रकम जमा / नावे करण्याची  
सुविधा उपलब्ध.

२४ तास  
उपलब्ध



## SHIVSHYADRI AMBULANCE

शिवसहाद्री रूग्णवाहिका

मो.: 8322231575 / 8879821409

नोंदणी क्र. : बी.ओ.एम./डब्ल्यू.डी./आर.एस.आर./सी.आर./415/91-22

प्रशासकीय कार्यालय : 118, देवी भवन, 5 वा मजला, सेनापती बापट मार्ग, माटुंगा रोड रेल्वे स्टेशन (प.), मुंबई-400 016.

## 32 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. 26 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 04.00 वा. "कस्तुरबा महिला मंडळ हॉल, सेनापती बापट मार्ग, माटुंगा रोड रेल्वे स्टेशन समोर, माटुंगा रोड (पश्चिम), मुंबई-400 016." या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तरी आपण या सभेस वेळेवर उपस्थित रहावे, ही विनंती.

### \* सभेपुढील विषय \*

1. दि. 17/09/2022 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
2. दि. 31/03/2023 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल, नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक वाचून स्वीकृत करणे.
3. संचालक मंडळाने सुचविल्याप्रमाणे नफा विभागणीस मंजूरी देणे व लाभांश जाहिर करणे.
4. सन 2022-2023 या वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालावर विचार विनिमय करणे.
5. सन 2021-2022 च्या लेखापरीक्षणा दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे.
6. सन 2022-2023 सालच्या अंदाज पत्रकातील खर्चाची व पुढील वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची माहिती देणे व मान्यता घेणे.
7. संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाबाबत माहिती देणे.
8. नियम 49 नुसार निर्लेखन कर्जास मान्यता देणे,
9. सन 2023 -2024 या आर्थिक वर्षाकरिता वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व लेखापरीक्षकांचे मानधनास मान्यता देणे.
10. वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे.
11. सेवक आकृतीबंधास मान्यता देणे तसेच सेवानियम मंजूर करणे.
12. पोटनियम दुरुस्ती प्रस्तावास मान्यता देणे.
13. नवीन शाखा प्रस्तावास मान्यता देणे.
14. नवीन ऑफीस कार्यालय खरेदी प्रस्तावास मान्यता देणे.
15. संस्थेच्या कार्यक्षेत्रात वाढ करून बहुराज्यीय सहकारी कायद्यामध्ये समाविष्ट करणे व बहुराज्यीय सहकारी कायदा 2002 मधील तरतुदीनुसार पोटनियम स्विकारणे.
16. मा. अध्यक्षीय परवानगीने येणाऱ्या इतर विषयांवर चर्चा करणे.

स्थळ : मुंबई.

दिनांक : 11/08/2023

संचालक मंडळाच्या वतीने

**श्री. प्रताप र. वांगडे**

(महाव्यवस्थापक)

### --: सूचना :-

- कोणत्याही सभासदांना सूचना मांडावयाच्या असतील तर त्या लेखी स्वरूपात सभेच्या सात दिवस अगोदर संस्थेच्या मुख्य कार्यालयात पोहोचतील अशा पाठवाव्यात.
- अहवालाची प्रत संस्थेच्या [www.shivsahyadripatpedhi.com](http://www.shivsahyadripatpedhi.com) या वेबसाईटवर उपलब्ध आहे किंवा जवळच्या शाखामार्फत मागवून घेणे.
- गणसंख्ये अभावी सभा तहकुब झाल्यास त्याच ठिकाणी अर्ध्यातासानंतर घेतली जाईल. त्यास गणसंख्येचा विचार केला जाणार नाही.



## संस्थापकाचे मनोगत...



सन्मानीय सभासद बंधू भगिनीनो,

आपल्या संस्थेच्या 32 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने मी आपल्या संस्थेच्या वतीने आपले मनःपूर्वक स्वागत करीत आहे. सन 2022 - 2023 या सालाच्या वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा तोटा पत्रक, तसेच संस्थेच्या अहवाल सालातील केलेल्या कामांचा आढावा मी आपणा समोर संचालक मंडळाच्यावतीने सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे.

संस्थेच्या संचालक मंडळाने सकारात्मक भूमीका घेऊन कर्मचारी व अधिकारी आणि संचालक प्रशिक्षण ही महत्वाची बाब असल्याने सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले. संस्थेने अधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आपल्या ग्राहकांना RTGS, NEFT, QR CODE, PREPAID CARD, BBPS (बील पेमेंट) MICRO-ATM, SMS, संस्थेचे MOBILE APP इत्यादी सेवा सुविधा दिल्या जात आहेत. बाजारबेठेतील ग्राहक बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत असल्याने संस्था आपल्या ग्राहकांना त्या सुविधा देण्याचे काम करत आहे. आपण ग्राहकभिमुख सेवा देत अनेक नविन योजना सुरु करून आपल्या विकासाचा वेग राखला आहे आणि संस्थेच्या प्रगतीचा आलेख वाढत ठेवला आहे. याचा आपणा सर्वांनाच अभिमान आहे.

संस्थेचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने बदलापूर, बोरीवली, खोपोली, कोपरखैरणे, चारकोप या शाखांचे नुतणीकरण केले आहे. संचालक मंडळाने घालून दिलेल्या पारदर्शकता व विश्वासहर्ता या धोरणानुसार संस्था वाटचाल करीत आहे. संस्थेचे सर्व सभासद ग्राहक हितचिंतक यांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाचा परिणाम संस्थावाढीसाठी झाला आहे.

आपल्या संस्थेचा आर्थिक पाया, भांडवल, राखीव व इतर निधीमुळे भक्कम असल्याने भांडवल पार्याप्तता सशक्त आहे. व्यवसाय वृद्धी बरोबरच आपली संस्था नफा समवेत वाढ व अनुत्पादित कर्जावरील नियंत्रण यावर प्राधान्याने भर देईल. या पार्श्व भूमीवर आपल्या संस्थेने प्रगतीकडे वाटचाल केलेला आपणास दिसून येईल. संस्थेचा व्यवसाय वाढत आहे, याचे कारण म्हणजे संस्थेचे आधुनिक तंत्रज्ञानामध्ये केलेले बदल त्याच बरोबर तंत्रज्ञानामध्ये छेद (हॅक) निर्माण करण्याचा देखील प्रयत्न होत असतात यासाठी सायबर सिक्युरिटी बाबत दक्षता आपल्या संस्थेने घेतली आहे.

आपण सर्वांनी संस्थेवर दाखविलेला दृढविश्वास आपले लाभलेले सहकार्य असेच राहो, आम्ही आपणा सर्वांचे शतशः आभारी आहोत. आपले संस्थेवरील प्रेमस्नेह सदैव वृद्धिगत राहो. धन्यवाद !

**जय महाराष्ट्र !**

**जय सहकार !!**

आपले स्नेहांकीत

**श्री. ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे (भाई)**

(संस्थापक-संचालक)



## 32 वा वार्षिक अहवाल सन 2022-2023

सन्माननीय सभासद बंधू – भगिनींनो,

संस्थेच्या 32 व्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये संचालक मंडळाच्या वतीने मी आपले हार्दिक स्वागत करतो 31 मार्च, 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा लेखापरिक्षण ताळेबंद व वार्षिक अहवाल या सभेपुढे ठेवण्यास संचालक मंडळास विशेष आनंद होत आहे.

अहवाल साली संस्थेची व्यवसायात झालेली वाढ खालील आकडेवारीरून दिसून येत आहे.

### सन 2022-2023 या काळातील संस्थेचा प्रगती आढवा

क्र.	तपशील	31 मार्च 2022 अखेर	31 मार्च 2023 अखेर	गतवर्षीच्या वाढीचे शेकडा प्रमाण वाढीचे प्रमाण	
1	भाग भांडवल	23,34,52,500.00	32,51,70,800.00	9,17,18,300.00	39.29%
2	निधी	54,29,93,933.73	55,30,61,220.88	1,00,67,287.15	1.85%
3	ठेवी	7,42,32,05,251.45	8,04,65,95,412.53	62,33,90,161.08	8.40%
4	कर्ज	5,95,93,38,270.71	6,32,18,16,427.03	32,24,78,156.32	5.41%
5	खेळते भांडवल	8,72,92,63,069.54	9,46,89,71,926.32	73,97,08,856.78	8.47%
6	गुंतवणूक	2,40,99,79,510.00	2,59,39,67,365.00	18,39,87,855.00	7.63%
7	निवळ नफा	5,20,53,718.27	5,52,41,776.12	31,87,957.85	6.12%

### कार्यक्षेत्र व कार्यालये :-

संस्थेचे कार्यक्षेत्र संपुर्ण महाराष्ट्र राज्य आहे. या कार्यक्षेत्रात संस्थेचे दादर-माटुंगा, या मध्यावर्ती ठिकाणी स्वमालकीचे प्रशासकीय कार्यालय असून चार विभागीय कार्यालये आणि 31 शाखा कार्यालयामार्फत संस्थेचे कामकाज चालू आहे. संस्थेच्या या कार्यालयापैकी 23 कार्यालये संस्थेच्या स्वमालकीच्या जागेत आहेत.

### सभासद :-

संस्थेच्या आजवरच्या प्रगतीत सर्व सभासदांचा सहभाग व मोलाची साथ मिळालेली आहे. वर्षारंभी सभासद संख्या 61211 होती. अहवाल सालात 5821 नविन सभासद झाले असून 603 सभासदांनी राजीनामे दिल्यामुळे या वर्षाअखेर 66429 इतके सभासद आहेत. सभासद वाढीचे प्रमाण 8.52% इतके आहे.

### भागभांडवल :-

संस्थेचे अधिकृत भागभांडवल रु. 50 कोटी इतके आहे. वर्षारंभी वसुल भाग भांडवल रु. 23,34,52,500/- इतके होते. त्यामध्ये अहवाल सालात रु. 9,17,18,300/- इतक्या रकमेने वाढ झाली आहे. अहवाल वर्षाअखेर संस्थेचे एकूण भाग भांडवल रु. 32,51,70,800/- कोटी इतके आहे. भागभांडवल वाढीचे प्रमाण 39.29% इतके आहे.



## राखीव व इतर निधी :-

संस्थेचा गतवर्षाअखेर राखीव व इतर निधी रु. 54,29,93,933.73/- कोटी इतका आहे. त्यामध्ये अहवाल वर्षा अखेर रु. 1,00,67,287.15 कोटी इतकी वाढ होऊन एकूण रु. 55,30,61,220.88 इतका राखीव व इतर निधी झाला आहे.

खालीलप्रमाणे राखीव व इतर निधी आकडेवाडी दिसून येते.

क्र.	तपशील	31 मार्च 2022 अखेर	31 मार्च 2023 अखेर
1	राखीव निधी	13,40,21,415.93	14,96,66,788.93
2	इमारत निधी	19,15,51,441.00	23,55,19,826.00
3	संशयित आणि बुडीत कर्ज निधी	6,51,92,714.45	6,72,00,756.60
4	थकीत कर्ज व्याज निधी	8,57,92,563.05	6,65,62,563.05
5	सदस्य कल्याण निधी	27,80,303.30	14,18,609.30
6	कर्मचारी कल्याण निधी	10,13,369.00	50,550.00
7	विकास निधी	61,92,848.00	11,92,848.00
8	गुंतवणूक चढउतार निधी	3,14,49,279.00	3,14,49,279.00
9	आकस्मिक देय निधी	2,50,00,000.00	-
	<b>एकूण</b>	<b>54,29,93,933.73</b>	<b>55,30,61,220.88</b>

## ठेवी :-

संस्थेच्या सभासद वर्गाने संस्थेवर दाखविलेला विश्वास, सहकार्य, संचालक कर्मचारी वर्ग व प्रतिनिधी यांच्या तत्पर सेवेमुळे ठेवीमध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे. संस्थेच्या गतवर्षाअखेर एकूण ठेवी रुपये 742,32,05,251.45 एवढे आहे. त्यामध्ये अहवाल वर्षी वाढ रु. 62,33,90,161.08 इतकी झाली आहे. अहवाल वर्षाअखेर एकूण ठेव रक्कम रु.804,65,95,412.53 झाली आहे. या अहवालसाली ठेव वाढीचे प्रमाण 8.40% इतके आहे.

## कर्ज :-

संस्थेने गतवर्षाअखेर सभासदांना विविध प्रकारच्या कर्ज योजनाद्वारे रु. 595,93,38,270.71 कर्ज वाटप केले होते. त्यामध्ये अहवाल वर्षात रु. 32,24,78,156.32 इतकी वाढ झाली असून वर्षाअखेर एकूण कर्ज वाटप रु. 632,18,16,427.03 कोटी एवढे झाले आहे. अहवालसाली कर्ज वाढीचे प्रमाण 5.41% इतके आहे.





**कर्ज थकबाकी, एन. पी. ए. तरतुद व सी. डी. रेशो :-**

अहवाल सालात एन.पी.ए. च्या तरतुदी पोटी रु. 3,52,67,870.38 इतकी तरतुद आवश्यक असताना अहवाल सालाअखेर रु. 6,72,00,756.60 एवढी तरतुद केली आहे. तसेच एन.पी.ए. व्याजाची 100% तरतुद केली आहे. संस्थेचे थकबाकी प्रमाण हे 3.03% असून एन.पी.ए. च प्रमाण 2.25% इतके आहे. शासनाच्या धोरणानुसार संस्थेचा सी. डी. रेशो हा 65% ते 70% असणे आवश्यक आहे. त्या प्रमाणे संस्थेचा अहवाल सालाअखेर सि.डी. रेशो 69.95% इतका आहे.

**गुंतवणूक :-**

संस्थेने अहवाल वर्षात चांगल्या प्रकारे गुंतवणूकीत वाढ करून सहकार खात्याच्या निकषानुसार अे ग्रेड असलेल्या बँकात गुंतवणूक केली आहे. गतसाली संस्थेची गुंतवणूक रु. 240,99,79,510/- इतकी होती. त्यामध्ये रु.18,39,87,855/- इतकी वाढ होऊन वर्षाअखेर एकूण गुंतवणूक रु. 259,39,67,365/- इतकी झाली आहे. अहवाल साली गुंतवणूक वाढीचे प्रमाण 7.63% इतके आहे.

**संचालक व त्यांच्या नातेवाईकांची कर्जे :-**

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 75(2) नुसार संचालक व त्यांचे नातेवाईक यांच्या 31 मार्च 2023 अखेर येणे असलेल्या कर्जाचा तपशिल खालीलप्रमाणे :-

क्र.	तपशील	कर्ज उचल	अहवाल सालअखेर शिल्लक कर्ज	थकबाकी
1	संचालक कर्ज	2,60,50,000.00	1,92,03,716.00	00.00
2	संचालक नातेवाईक कर्ज	6,97,05,593.00	5,48,17,569.00	00.00
	एकूण कर्ज	9,57,55,593.00	7,40,21,285.00	00.00

**लेखापरिक्षण :-**

**अ) वैधानिक लेखापरिक्षण :-**

अहवाल साल 2022-23 चे वैधानिक लेखापरिक्षण मे. गडकरी अॅण्ड कंपनी मुंबई यांनी केले असून लेखापरिक्षण अहवाल संस्थेस सादर केला आहे. मा. लेखापरिक्षक यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

**ब) अंतर्गत लेखापरिक्षण :-**

अहवाल साल 2022-23 चे अंतर्गत लेखापरिक्षण मे. प्रकाश पाटील अॅन्ड असोसिएटस् मुंबई यांनी केले असून वेळोवेळी संस्थेस मार्गदर्शन केले आहे.

**क) कर लेखापरिक्षण :-**

अहवाल साल 2022-23 चे संस्थेचे कर लेखापरिक्षण मे. दिनेश अहिर अॅन्ड कंपनी, चार्टर्ड अकाउंटंटस् यांनी केले असून वेळोवेळी संस्थेस त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

**ड) सिस्टिम ऑडीट :-**

संस्थेचे सिस्टिम ऑडीट "ओकोअर टेक्नॉलॉजीस एल.एल.पी." यांनी केले असून त्यांच्या मार्गदर्शानुसार कामकाज सुरु आहे.



## संचालक मंडळ :-

संस्थेची धेय धोरणे यांची आंमलबजावणी तसेच प्रशासकीय निर्णयाची कार्यवाही तत्परतेने व प्रभावीपणे व्हावी या करिता संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील असते. संचालक मंडळ सभा नियमित घेतल्या जात असून सभेद्वारे प्रभावी व्यवस्थापन दृष्टीने कार्यवाही केली जाते. संचालक मंडळ सभेमध्ये संस्थेच्या कामकाजा बाबत नियमित सहभागी होऊन निर्णय घेतले जातात. अहवाल वर्षात संचालक मंडळ सभा 25 झाल्या आहेत.

## कर्मचारी व प्रशिक्षण :-

संस्थेमधील सर्व सेवकांची संस्थे विषयी असणारी आस्था, प्रमाणिकता व आपल्या दायीत्वाची असणारी जाणीव संस्था वृद्धीस पोषक ठरत आहे. अहवाल वर्षाअखेर संस्थेचे एकूण सेवक 197 इतके आहेत तसेच प्रतिसेवक व्यवसाय रु.7,29,36,100.71 इतका आहे.

संस्थेचे अधिकारी व कर्मचारी वर्गास वेळोवेळी प्रशिक्षण दिल्यामुळे कर्मचारी वर्गाच्या कार्य कुशलतेत वाढ होत आहे. संस्थेचे सभासद खातेदार यांस तत्पर व कार्यक्षम सेवा देण्यासाठी सर्व अधिकारी व सेवक कटिबद्ध आहेत. अहवाल साली नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ बँकींग एज्युकेशन अँड रिसर्च या मार्फत प्रशिक्षण देण्यात आले.

## आधुनिक तंत्रज्ञान :-

आपली संस्था पूर्वी पासूनच तंत्रज्ञान वृद्धी व नविन उपयुक्त तंत्रज्ञान यात गुंतवणूक करत आहे. संस्था RTGS, NEFT, IMPS, QR CODE, PREPAID CARD, BBPS (बील पेमेंट) MICRO-ATM, SMS, संस्थेचे MOBILE APP इत्यादी डिजीटल सेवा पुरवित आहे. या डिजीटल प्रवासाच्या नव्या वाटेवर आपली संस्था वाटचाल करत आहे. या नविन टेकनॉलॉजी बाबत संपुर्ण सेवा आपला कर्मचारी वर्ग आपल्या ग्राहकांना पुरवत आहेत.

## श्रध्दांजली :-

अहवाल सालात निधन झालेले सभासद, हितचिंतक, हुतात्मे जवान, थोर नेते, शास्त्रज्ञ, लेखक, साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, ज्ञात व अज्ञान व्यक्ती या सर्वांच्या कुटुंबियांच्या दुःखात संस्था सहभागी होत असून या मृत आत्म्यास आपल्या संस्थेच्या वतीने भावपूर्ण विनम्र श्रध्दांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सदगती मिळो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

श्री. भरत शिवराम पिंपळे

अध्यक्ष

## कायदेविषयक सल्लागार :-

संपतराव पवार, अॅड. दिलीप झोरे, अॅड. अ. टी. बाबर, अॅड. दिपक डेरे, अॅड. धर्मेश कडाकिया, अॅड. एस. पी. सिंग, अॅड. अमुल जावळे, अॅड. पृथ्वीराज गोळे, अॅड. सर्जेराव चिकणे, अॅड. रूपाली सचिन पवार, अॅड. शोभा यादव, अॅड. पुनम महेंद्र पवार, अॅड. कुलदिप पवार, अॅड. संभाजी डेरे



## नफा विभागणी :-

अहवाल सालात संस्थेचा खर्च वजा जाता निव्वळ नफा रु. 5,52,36,797.85 इतका झाला असून मागील शिल्लक नफा रु. 4,978.27 मिळविला असता एकूण नफा रु. 5,52,41,776.32 इतका झाला आहे. सदरचा नफा विभागणीकरीता संचालक मंडळ पुढीलप्रमाणे शिफारस करत आहे.

## नफा विभाजन

1	राखीव निधी	1,50,00,000.00
2	इमारत निधी	1,25,00,000.00
3	बुडीत कर्ज	25,00,000.00
4	थकीत व्याज निधी	14,00,000.00
5	लाभांश वाटप	2,33,27,177.00
6	कर्मचारी हितकारी निधी	5,00,000.00
7	पुढील वर्षा करीता शिल्लक	14,599.32
	एकूण	5,52,41,776.32

## Financial Highlight March 2023 / अर्थिक स्थिती मार्च 2023

Date Of Registration	1 July 1991
Reg. No.	BOM/WD/RSR/CR/415/91-92
Branches	31
Area Operation	ALL MAHARASTRA
Members	66429
Authorized Share Capital	RS. 50,00,00,000.00
Paid up Share Capital	RS. 32,51,70,800.00
Deposits	RS. 804,65,95,412.53
Loans	RS. 632,18,16,427.00
Funds	RS. 55,30,61,220.88
Investment	RS. 259,39,67,365.00
Total Business	RS. 1436,84,11,839.50
Net Profit	RS. 5,52,41,776.12
Net Worth	RS. 89,82,05,926.62
Per Staff Business	RS. 7,29,36,100.71
N.P.A.	2.25%
C.D.Ratio	69.95%
CRAR	13.49%
Audit Class	"A"



## ताळेबंद पत्रक दिनांक 31 मार्च 2023 अखेरचे

31-03-2022 ₹	Capital & Liabilities भांडवल व देणी	SCHEDULE परिशिष्ट	31-03-2023 ₹
50,00,00,000.00	अधिकृत भागभांडवल (Authorised Share Capital)		50,00,00,000.00
23,34,52,500.00	वसुल भागभांडवल (Paid up Share Capital)	I	32,51,70,800.00
54,29,93,933.73	राखीव व इतर निधी (Reserve & Other Funds)	II	55,30,61,220.88
12,60,52,004.05	एन.पी.ए. व्याज तरतुद (NPA Interest Provisions)		13,37,71,901.05
742,32,05,251.45	ठेवी (Deosoit)	III	804,65,95,412.53
34,08,86,399.94	ठेव व्याज तरतुद (Deosoit Interest Provisions)	IV	34,40,83,881.64
1,06,19,262.10	इतर देणी (Other Liabilities Provisions)	V	1,10,46,934.10
5,20,53,718.27	नफा व तोटा खाते (Profit & Loss A/c.)	VI	5,52,41,776.12
872,92,63,069.54	एकूण (GRAND TOTAL)		946,89,71,926.32

ठिकाण : मुंबई.

दिनांक : 14/06/2023

मे. प्रकाश पाटील अॅण्ड असोसिएट्स्

चार्टर्ड अकाउंटंटस्

अंतर्गत लेखापरिक्षक

UDIN 23112866BGSCB 07752

दिनांक : 27/07/2023

माझ्या आज रोजीच्या अहवालानुसार

कोठारी जॅन अॅण्ड असोसिएट्स्

चार्टर्ड अकाउंटंटस्

वैधानिक लेखापरिक्षक

पॅनल क्र. अ/1-10109

UDIN NO 23043842BGUMMK8769



**ताळेबंद पत्रक दिनांक 31 मार्च 2023 अखेरचे**

31-03-2022 ₹	Assets & Other Receivable मालमत्ता व येणी	SCHEDULE परिशिष्ट	31-03-2023 ₹
8,81,70,092.03	हातातील रोख शिल्लक व बँक शिल्लक (Cash in Hand & at Bank)	VII	19,09,77,332.37
240,99,79,510.00	गुंतवणूक (Investment)	VIII	259,39,67,365.00
595,93,38,270.71	सभासद कर्ज (Member Loan)	IX	632,18,16,427.03
33,95,000.00	इतर डिपॉझिट (Other Deposit)	X	36,50,000.00
10,44,55,206.90	कायम मालमत्ता (Fixed Asset)	XI	9,77,64,506.90
12,60,52,004.05	एन. पी. ए. कर्जावरील येणे व्याज (Int. Receivable on NPA Loan)		13,37,71,901.05
3,78,72,985.85	इतर येणी (Other Receivable)	XII	12,70,24,393.97
<b>872,92,63,069.54</b>	<b>एकूण (GRAND TOTAL)</b>		<b>946,89,71,926.32</b>

श्री. भरत शिवराम पिंपळे  
(अध्यक्ष)

श्री. वसंत हरी निकम  
(उपाध्यक्ष)

श्री. प्रताप र. वांगडे  
(महाव्यवस्थापक)



**नफा - तोटा पत्रक 31 मार्च 2023 अखेर**

31-03-2022 ₹	Expenses खर्च	SCHEDULE परिशिष्ट	31-03-2023 ₹
66,11,44,279.04	ठेवीवरील व्याज दिले (Int. Paid On Deposit)		69,83,36,065.68
4,33,11,355.40	प्रतिनिधी कमिशन (Agent Commission)	XIII	5,60,16,652.25
2,52,927.05	बँक कर्ज व अधिकर्षावरील व्याज (Int. on Bank Loan & Advances)		41,78,496.20
6,36,42,071.00	कर्मचारी पगार व इतर भत्ते (Staff Salary & Allowances)	XIV	7,76,44,183.00
1,97,43,814.24	व्यवस्थापकीय खर्च (Administration Expenses)	XV	2,06,17,458.96
50,88,875.31	इतर खर्च (Other Expenses)	XVI	75,38,244.66
12,19,765.00	वर्गणी व इतर (Subscription, Fees / Premium)	XVII	9,94,056.00
1,13,83,377.90	घसारा (Depreciation)	XVIII	1,08,40,876.00
5,18,72,422.46	नफा ताळेबंदाकडे (Profit & Loss A/c)		5,52,36,797.85
<b>85,76,58,887.40</b>	<b>एकूण (GRAND TOTAL)</b>		<b>93,14,02,830.60</b>

ठिकाण : मुंबई.

दिनांक : 14/06/2023

**मे. प्रकाश पाटील अॅण्ड असोसिएट्स्**

चार्टर्ड अकाउंटंट्स्

अंतर्गत लेखापरिक्षक

UDIN 23112866BGSCB 07752

दिनांक : 27/07/2023

माझ्या आज रोजीच्या अहवालानुसार

**कोठारी जैन अॅण्ड असोसिएट्स्**

चार्टर्ड अकाउंटंट्स्

वैधानिक लेखापरिक्षक

पॅनल क्र. अ/1-10109

UDIN NO 23043842BGUMMK8769



**नफा - तूढा पत्रक 31 मरुच 2023 अखेर**

31-03-2022 रु	Income जमा	SCHEDULE परिशिष्ट	31-03-2023 रु
73,95,63,522.92	करुजावरील मललालेले वुजाज (Int. Received on Loan)		80,84,47,330.44
11,46,79,816.80	गुंतवणूकीवरील उत्पन्न (Int. Received on Investment)	XIX	11,53,52,947.00
25,18,265.68	सर्व्हिस चरुज (Service Charges)		62,24,197.62
8,97,282.00	इतर उत्पन्न (Other Income)	XX	13,78,355.54
<b>85,76,58,887.40</b>	<b>एकूण (GRAND TOTAL)</b>		<b>93,14,02,830.60</b>

शुी. भरत शिवराम पलंपळे  
(अध्यक्ष)

शुी. वसंत हरी निकम  
(उपाध्यक्ष)

शुी. प्रताप र. वांगडे  
(महावुवस्थापक)



## Schedules to Balance Sheet as on 31-03-2023

<b>PARTICULARS</b>	<b>AS ON 31-03-2022</b> ₹	<b>AS ON 31-03-2023</b> ₹
<b>SCHEDULE I SHARE CAPITAL</b>		
3251708 Shares of Rs. 100/- each	23,34,52,500.00	32,51,70,800.00
2334525 Shares of Rs. 100/- each		
<b>Total</b>	<b>23,34,52,500.00</b>	<b>32,51,70,800.00</b>
<b>SCHEDULE II RESERVE &amp; OTHER FUNDS</b>		
Reserve Fund	13,40,21,415.93	14,96,66,788.93
Building Fund	19,15,51,441.00	23,55,19,826.00
Reserve For Bad & Doubtful Debts	6,51,92,714.45	6,72,00,756.60
Overdue Interest Fund	8,57,92,563.05	6,65,62,563.05
Members Welfare Fund	27,80,303.30	14,18,609.30
Staff Welfare Fund	10,13,369.00	50,550.00
Development Fund	61,92,848.00	11,92,848.00
Investment Fluctuation Fund	3,14,49,279.00	314,49,279.00
Contingent Liability Fund	2,50,00,000.00	--
<b>Total</b>	<b>54,29,93,933.73</b>	<b>55,30,61,220.88</b>
<b>SCHEDULE III DEPOSITS</b>		
Saving Deposit	25,60,13,236.20	27,59,25,678.84
Curent Deposit	12,52,720.93	51,28,596.91
Daily Saving Deposit	59,52,04,849.97	69,77,25,002.53
Shiv Sankalp Saving Account	15,29,72,343.00	18,29,75,249.00
Balkalyan Saving Deposit	52,29,706.00	43,13,196.00
Recurring Deposit	10,42,45,227.53	13,48,26,441.53
Lakhapati B Deposit	5,20,32,336.00	6,07,57,121.00
Term Deposit	320,33,36,324.52	357,28,65,294.14
MIS Deposit	153,73,42,655.00	159,68,45,657.00
Double Deposit	22,43,41,081.80	26,09,73,526.00
Dasara Diwali Deposit	5,08,54,902.00	9,05,16,466.00
Lakhapati Deposit	1,13,21,736.50	1,14,49,508.90
Shiv Cash Certificate Deposit	4,12,021.00	2,36,198.00
Sankalpa Siddhi Deposit	36,29,62,163.66	22,23,98,919.95
Silver Jubilee Deposit	1,49,84,959.87	1,21,53,081.87
Agent Security Deposit	2,29,37,474.06	1,59,70,392.06
Locker Security Deposit	34,06,618.80	39,92,233.80
Deepotsav Deposit	38,33,80,986.00	78,25,13,002.00
Shiv Samruddhi Deposit	44,09,73,908.61	11,50,29,847.00
<b>Total</b>	<b>742,32,05,251.45</b>	<b>804,65,95,412.53</b>





## Schedules to Balance Sheet as on 31-03-2023

<b>PARTICULARS</b>	<b>AS ON 31-03-2022</b> ₹	<b>AS ON 31-03-2023</b> ₹
<b>SCHEDULE IV DEPOSIT INT. PROVISION</b>		
Daily Saving Deposit	73,90,356.00	97,97,133.00
Recurring Deposit	40,60,339.00	59,74,845.00
Lakhapati B Deposit	43,00,131.00	56,15,381.00
Balkalyan Deposit	1,18,096.00	94,332.00
Term Deposit	20,89,26,481.33	25,12,06,233.64
Sankalpa Siddhi Deposits	2,64,17,180.61	--
Customer Locker Deposit	3,65,226.00	4,12,584.00
Silver Jubilee Deposit	16,91,901.00	14,52,957.00
Shiv Samrudhi Deposit	7,05,22,808.00	--
Deepotsav Deposit	1,70,93,881.00	6,95,30,416.00
<b>Total</b>	<b>34,08,86,399.94</b>	<b>34,40,83,881.64</b>
<b>SCHEDULE V OTHER LIABILITIES &amp; PROVISIONS</b>		
Prov. For Govt. Audit Fees	14,16,000.00	14,16,000.00
Bill Desk	--	3,630.00
T.D.S. Payable	9,34,101.10	17,35,544.10
G.S.T. Audit Fees	59,000.00	29,500.00
Staff Professional Tax	32,975.00	32,600.00
LIC Premium	25,618.00	25,265.00
Balkalyan Box Dep.	8,74,879.00	8,74,879.00
Dividend Payable	70,46,569.00	68,33,707.00
Tax Audit Fees	1,18,000.00	59,000.00
Other Liabilities	1,12,120.00	36,809.00
<b>Total</b>	<b>1,06,19,262.10</b>	<b>1,10,46,934.10</b>
<b>SCHEDULE VI PROFIT &amp; LOSS</b>		
Balance B/F	1,81,295.81	4,978.27
Add:- Profit During the year	5,18,72,422.46	5,52,36,797.85
<b>Total</b>	<b>5,20,53,718.27</b>	<b>5,52,41,776.12</b>
<b>SCHEDULE VII CASH &amp; BANK BALANCE</b>		
<b>Cash in Hand</b>	<b>3,33,21,529.60</b>	<b>4,97,43,917.05</b>
<b>Balance With Banks</b>		
Bank of Maharashtra	1,57,47,590.99	3,49,73,675.83
Bank of Baroda	1,52,982.32	4,03,946.88
The M.D.C.C.Bank Ltd.	2,42,724.79	1,01,757.29
Unity Small Finance Bank	--	64,584.00
Mahanagar Co-Op Bank	--	3,305.30



## Schedules to Balance Sheet as on 31-03-2023

<b>PARTICULARS</b>	<b>AS ON 31-03-2022</b>	<b>AS ON 31-03-2023</b>
	<b>₹</b>	<b>₹</b>
The Saraswat Co-Op. Bank	14,504.26	--
The Cosmos Co-Op. Bank Ltd.	13,41,886.85	87,47,056.88
The Dombivali Nagrik Co-Op. Bank Ltd.	1,02,578.80	1,18,019.20
The Bharat Co-Op Bank Ltd.	97,599.85	78,725.62
The Apna Sahakari Bank Ltd.	24,44,503.03	25,21,411.54
The Satara Sahakari Bank Ltd.	8,31,366.81	1,03,60,936.07
Bassein Catholic Co-Op. Bank Ltd.	5,681.35	5,282.35
The DMK Jaoli Co-Op. Bank Ltd.	99,603.24	35,445.24
The Ajra Co-Op Bank Ltd.	51,900.00	51,900.00
The Pen Urban Co-Op. Bank Ltd.	29,78,547.98	29,78,547.98
The Thane Janata Sahakari Bank Ltd.	1,05,000.80	1,05,880.24
IDBI Bank Ltd.	6,55,879.41	3,45,572.61
The Shyamrao Vithal Co-op. Bank	1,05,06,299.00	6,34,04,776.00
Jana Small Finance Bank	1,93,93,855.95	42,45,202.95
Maharashtra State Co-Op. Bank Ltd.	5,056.00	4,112.00
ICICI Bank	71,001.00	1,26,83,277.34
<b>Total</b>	<b>8,81,70,092.03</b>	<b>19,09,77,332.37</b>
<b>SCHEDULE VIII INVESTMENTS</b>		
The Mumbai D.C.C. Bank Ltd- R.F.	13,68,31,219.00	15,14,48,552.00
Bank of Maharashtra (Building Fund)	1,09,567.00	5,03,37,692.00
MSC Bank Ltd.	12,30,678.00	12,93,375.00
The Mumbai D.C.C. Bank Ltd	13,71,45,933.00	18,34,00,338.00
The Satara DCC Bank Ltd.	22,36,83,193.00	25,64,67,848.00
The Cosmos Co-Op. Bank Ltd.	14,57,57,372.00	48,46,00,793.00
The Saraswat Co-Op. Bank Ltd.	7,46,32,879.00	16,08,80,072.00
The Shyamrao Vitthal Co-Op. Bank Ltd.	38,67,90,064.00	37,04,09,990.00
N.K.G.S.B. Bank Ltd. (Building Fund)	12,31,56,172.00	13,00,22,453.00
N.K.G.S.B. Bank Ltd.	7,48,13,106.00	7,90,69,916.00
Apna Co-Op. Bank Ltd.	15,44,75,040.00	11,14,29,688.00
The Bharat Co-Op Bank Ltd.	24,40,75,156.00	31,73,71,388.00
Rahimatpur Sahakari Bank Ltd.	16,34,867.00	--
Unity Small Finance Bank	7,87,71,218.00	--
The Satara Sahakari Bank Ltd.	53,00,96,043.00	6,66,12,988.00
The Thane Janata Sahakari Bank	4,04,93,158.00	11,19,82,536.00
The Ajra Co-Op Bank Ltd.	1,31,52,792.00	--
Bassein Catholic Co-Op. Bank Ltd.	72,344.00	76,843.00



## Schedules to Balance Sheet as on 31-03-2023

<b>PARTICULARS</b>	<b>AS ON 31-03-2022</b> ₹	<b>AS ON 31-03-2023</b> ₹
Dombivali Nagrik Sahakari Bank	58,014.00	--
D.M.K. Jaoli Co-Op. Bank	70,80,948.00	31,91,386.00
The Sharad Sahakari Bank	1,02,19,637.00	2,08,85,653.00
ICICI Bank	50,57,699.00	1,54,80,574.00
The New India Co-Op. Bank	1,00,23,630.00	--
The Abhyudaya Co-Op. Bank	1,00,26,781.00	--
Unity Small Finance Bank-Equiry Sh.	--	1,56,82,660.00
Unity Small Finance Bank- Preference Sh.	--	6,27,30,620.00
Mumbai Bank - Shares	1,000.00	1,000.00
Maharashtra Rajya Sah. Pat. Fedration Shares	5,000.00	5,000.00
Bruhanmumbai Patsanstha Fedration Shares	10,000.00	10,000.00
Mumbai Purva Upnagar Fedration Share	1,000.00	1,000.00
MSC Bank Shares	10,000.00	10,000.00
Maharashtra State Electricity Board(MSEB)	5,65,000.00	5,65,000.00
<b>Total</b>	<b>240,99,79,510.00</b>	<b>259,39,67,365.00</b>
<b>SCHEDULE IX MEMBER'S LOAN</b>		
Personal Loan	22,01,91,848.00	13,88,09,093.00
Property Mortgage Loan	384,53,78,437.03	378,83,36,482.93
Overdraft Loan	66,79,43,844.28	57,61,59,401.99
Vehicle Loan	47,99,256.00	50,05,097.00
Housing Loan	27,20,38,020.00	26,99,19,665.00
Stock Mortgage Loan	37,47,082.00	29,44,526.00
Property Mortgage Loan (EMI)	1,35,71,420.00	30,47,22,883.00
Loan Against Other Security	4,39,11,334.00	2,52,13,491.00
Salary Deduction Loan	3,08,68,911.75	2,66,93,278.50
Gold Loan	93,44,673.00	86,18,578.00
Staff Loan	14,95,10,687.65	16,55,16,446.61
Loan Against Deposit	66,82,42,145.00	91,53,18,158.00
Loan Against Daily Deposit	2,71,66,011.00	3,11,83,884.00
Personal Loan (Emi) Loan	--	5,51,90,484.00
Loan Against Recurring Deposit	26,24,601.00	25,53,503.00
Machinery Loan	--	56,31,455.00
<b>Total</b>	<b>595,93,38,270.71</b>	<b>632,18,16,427.03</b>



## Schedules to Balance Sheet as on 31-03-2023

<b>PARTICULARS</b>	<b>AS ON 31-03-2022</b> ₹	<b>AS ON 31-03-2023</b> ₹
<b>SCHEDULE X OTHER DEPOSIT</b>		
Office Deposit	32,95,000.00	35,50,000.00
Telephone Deposit	66,000.00	66,000.00
Diesel Card Deposit	14,000.00	14,000.00
Locker Deposit	8,000.00	8,000.00
Water Deposit	12,000.00	12,000.00
<b>Total</b>	<b>33,95,000.00</b>	<b>36,50,000.00</b>
<b>SCHEDULE XI FIXED ASSETS</b>		
<b>Lockers</b>		
Opening Balance	3,91,006.66	3,32,355.66
Less - Depreciation For The Year	58,651.00	49,853.00
	<b>3,32,355.66</b>	<b>2,82,502.66</b>
<b>Vehicle</b>		
Opening Balance	22,71,734.20	23,75,317.20
Add-Purchase / Repairs During The Year	4,44,343.00	--
Less - Sold During The Year	--	6,532.00
Less-Depreciation For The Year	3,40,760.00	3,55,317.00
	<b>23,75,317.20</b>	<b>20,13,468.20</b>
<b>Furniture &amp; Fixture</b>		
Opening Balance	3,42,98,088.04	3,44,61,882.84
Add-Purchase During The Year	37,36,407.00	17,73,553.00
Less-Depreciation For The Year	35,72,612.20	35,56,366.00
	<b>3,44,61,882.84</b>	<b>3,26,79,069.84</b>
<b>Office Premises (Land &amp; Building)</b>		
Opening Balance	6,53,32,708.40	5,98,81,266.40
Less-Depreciation For The Year	54,51,442.00	49,60,391.00
	<b>5,98,81,266.40</b>	<b>5,49,20,875.40</b>
<b>Office Assets</b>		
Opening Balance	63,61,899.50	58,30,880.80
Add-Purchase During The Year	4,83,641.00	5,20,715.00
Less - Sold During the Year	4,750.00	--
Less-Depreciation For The Year	10,09,909.70	9,26,838.00
	<b>58,30,880.80</b>	<b>54,24,757.80</b>



**Schedules to Balance Sheet as on 31-03-2023**

<b>PARTICULARS</b>	<b>AS ON 31-03-2022</b> ₹	<b>AS ON 31-03-2023</b> ₹
<b>Computers</b>		
Opening Balance	14,76,784.00	15,73,504.00
Add-Purchase During The Year	11,08,195.00	18,94,200.00
Less-Sold During The Year	61,472.00	31,760.00
Less-Depreciation For The Year	9,50,003.00	9,92,111.00
	<b>15,73,504.00</b>	<b>24,43,833.00</b>
<b>Total</b>	<b>10,44,55,206.90</b>	<b>9,77,64,506.90</b>
<b>SCHEDULE XII OTHER RECIVABLE</b>		
TDS Receivable	1,96,77,843.59	3,01,38,951.59
Insurance Claim Receivable	67,334.00	67,334.00
Stationery Stock	9,05,005.80	21,35,991.64
Adheshive Stamp Stock	32,888.00	68,844.00
Staff Advance	3,68,033.00	3,94,173.00
Other Receivable	1,89,491.07	1,68,855.57
Advance for purchase of Premises	50,30,000.00	7,97,77,690.00
MSEB Coupon	63,865.07	1,92,672.99
GST Receivable	27,83,684.32	27,43,245.18
Income Tax Paid A.Y.17-18	87,54,841.00	87,54,841.00
Furniture Advance	--	20,94,795.00
QR Code Kit	--	1,50,000.00
Online Transaction	--	3,37,000.00
<b>Total</b>	<b>3,78,72,985.85</b>	<b>12,70,24,393.97</b>



## Schedules to Profit & Loss as on 31-03-2023

<b>PARTICULARS</b>	<b>AS ON 31-03-2022</b> ₹	<b>AS ON 31-03-2023</b> ₹
<b>SCHEDULE XIII COMMISSION PAID TO AGENTS</b>		
Daily Agent Commission	4,04,13,665.00	5,23,52,909.25
Recurring Agent Commission	24,14,766.00	31,40,724.00
Balkalyan Agent Commission	2,66,354.00	2,68,828.00
Lakhpati Agent Commission	2,16,570.40	2,54,191.00
<b>Total</b>	<b>4,33,11,355.40</b>	<b>5,60,16,652.25</b>
<b>SCHEDULE XIV STAFF SALARY &amp; ALLOWANCES</b>		
Staff Basic Salary	4,93,72,434.00	6,01,18,298.00
Staff Bonus	28,98,711.00	40,49,413.00
Staff Provident Fund	37,07,527.00	47,32,192.00
Staff Other Allowance	27,27,803.00	39,49,808.00
Staff Training Expenses	2,31,200.00	3,41,197.00
Staff Encashment Account	8,32,766.00	10,94,643.00
Staff Gratuity Expenses	22,97,459.00	8,90,286.00
Staff Medical Policy	15,74,171.00	24,68,346.00
<b>Total</b>	<b>6,36,42,071.00</b>	<b>7,76,44,183.00</b>
<b>SCHEDULE XV ADMINISTRATIVE EXPENSES</b>		
Printing & Stationery	20,68,197.70	13,96,835.16
Office Rent	29,17,220.00	27,78,405.00
Advertisement Expenses	9,53,203.00	11,70,605.80
Conveyance Expenses	9,69,304.00	11,78,997.00
Electricity Expenses	21,49,185.00	25,18,851.00
Telephone & Connectivity Expenses	13,,50,243.00	16,33,797.00
Miscellaneous Expenses	22,57,344.00	27,02,735.00
Office Repairs & Maintenance	23,86,204.54	25,28,497.00
Postage & Telegram	3,47,777.00	2,64,628.00
Vehicle Repairs & Maintenance	2,53,393.00	3,89,018.00
Director Sitting Allowance	1,95,000.00	1,72,500.00
Water Bill Exp.	1,11,394.00	--
Software Expenses	29,64,404.00	30,87,438.00
Professional Fees	3,05,800.00	2,48,277.00
Computer Consumables	5,15,145.00	5,46,875.00
<b>Total</b>	<b>1,97,43,814.24</b>	<b>2,06,17,458.96</b>



**Schedules to Profit & Loss as on 31-03-2023**

<b>PARTICULARS</b>	<b>AS ON 31-03-2022</b> ₹	<b>AS ON 31-03-2023</b> ₹
<b>SCHEDULE XVI OTHER EXPENSES</b>		
Diesel Expenses	4,61,697.00	6,32,507.00
A.M.C. Expenses	3,11,176.00	3,54,847.00
Programme Expenses	3,98,578.00	6,36,654.00
Audit Fees Expenses	13,04,500.00	18,76,500.00
Rates & Taxes	3,48,323.00	7,98,629.00
Annual Meeting Expenses	1,65,948.00	2,17,279.00
Recovery Charges	2,92,787.64	6,03,772.14
GST Paid	12,56,064.00	13,39,381.00
Locker Rent	38,308.30	35,769.80
Professional Tax Paid (Office)	8,000.00	--
Business Promotion Expenses	3,49,837.00	5,75,855.00
Profit Loss On Sale Off Asset	--	4,032.00
Bank Charges	1,53,656.37	95,966.72
Other Charges	--	3,67,052.00
<b>Total</b>	<b>50,88,875.31</b>	<b>75,38,244.66</b>
<b>SCHEDULE XVII</b>		
<b><u>SUBSCRIPTION FEES/PREMIUM</u></b>		
Insurance Premium	11,61,599.00	9,83,807.00
Mah.Labour Welfare Fund	7,416.00	7,249.00
Other Fees	50,750.00	3,000.00
<b>Total</b>	<b>12,19,765.00</b>	<b>9,94,056.00</b>
<b>SCHEDULE XVIII <u>DEPRECIATION</u></b>		
Vehicle	3,40,760.00	3,55,317.00
Office Equipment	10,09,909.70	9,26,838.00
Locker	58,651.00	49,853.00
Computers & UPS	9,50,003.00	9,92,111.00
Furniture & Fixtures	35,72,612.20	35,56,366.00
Office Premises	54,51,442.00	49,60,391.00
<b>Total</b>	<b>1,13,83,377.90</b>	<b>1,08,40,876.00</b>



## Schedules to Profit & Loss as on 31-03-2023

PARTICULARS	AS ON 31-03-2022 ₹	AS ON 31-03-2023 ₹
<b>SCHEDULE XIX</b>		
<b>INT. RECD. ON INVESTMENTS,</b>		
Mumbai D.C.C.Bank Ltd.	1,60,28,783.00	1,55,52,851.00
Satara Sahakari Bank	1,74,64,002.00	1,36,00,593.00
Apna Sahakari Bank	73,64,233.10	65,25,583.00
The Cosmos Co.-Op.Bank	1,11,55,231.00	1,01,70,484.00
D.M.K. Javali Co-Op. Bank	2,21,864.00	1,43,591.00
Bharat Co.Op. Bank	1,64,72,544.00	1,22,75,155.00
Saraswat Bank	46,46,248.00	44,61,556.00
Satara D.C.C. Bank	64,03,464.00	1,22,22,299.00
The Shyamrao Vitthal Co-Op. Bank	1,31,48,143.00	1,83,59,671.00
Thane Janata Sahakari Bank	18,08,863.00	30,31,129.00
NKGSB Bank	1,00,17,914.00	1,16,47,920.00
Other Bank Deposit	98,99,597.70	73,62,115.00
MSEB Deposit Int. Receivable	48,930.00	--
<b>Total</b>	<b>11,46,79,816.80</b>	<b>11,53,52,947.00</b>
<b>SCHEDULE XX OTHER INCOME</b>		
M.S.E.B. Commission	36,915.80	--
Recovery Charges Received	5,68,274.00	4,14,203.38
Other Receipts	38,525.00	--
Dividend Received	1,051.00	6,27,306.00
Locker Rent Received	1,63,872.16	1,56,315.36
Form & Other Receipts	88,644.04	1,80,530.80
<b>Total</b>	<b>8,97,282.00</b>	<b>13,78,355.54</b>

## प्रस्तावित पोटनियम दुरुस्ती

अ.क्र.	पोटनियम क्रमांक	अस्तित्वात असलेली शब्दरचना	दुरुस्त उपविधी नंतरची शब्दरचना	दुरुस्ती बाबतची कारणे
१	५३ परिशिष्ट (१)	सामान्य कर्ज रु. ३,००,०००/- पर्यंत	सामान्य कर्ज रु. ५,००,०००/- पर्यंत	सभासदांच्या मागणीवरून
२	५३ परिशिष्ट (१-अ)	पगार कपातीचे कर्ज रु. ५,००,०००/- पर्यंत	पगार कपातीचे कर्ज रु. १०,००,०००/- पर्यंत	सभासदांच्या मागणीवरून
३	कर्ज विषयक नियम (नियम क्रं. ११ कर्जदार व जामीनदार पात्रता - १)	सभासद कर्जदाराने दोन सक्षम सभासद कर्जासाठी जामीनदार म्हणून दिले पाहीजेत व असे जामीनदार हे त्या कर्जदाराच्या कुटुंबातील एकाच कुटुंबातील असता कामा नये. तसेच क्रॉस जामीनकी चालणार नाही.	सभासद कर्जदाराने दोन सक्षम सभासद कर्जासाठी जामीनदार म्हणून दिले पाहीजेत व असे जामीनदार हे त्या कर्जदाराच्या कुटुंबातील अगर एकाच कुटुंबातील असता कामा नये. तसेच क्रॉस जामीनकी चालणार नाही. परंतु रु. ३,००,०००/- पर्यंतच्या कर्जाकरिता एक सक्षम सभासद जामीनदार म्हणून दिला तरी चालेल.	सभासदांच्या मागणीवरून तसेच इतर बँकांच्या/संस्थांच्या स्पर्धेत टिकून राहण्याकरिता.



## वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल

सन 2022-2023

(महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा कलम 81 (5-ब) आणि महाराष्ट्र संस्थांचा नियम 69 अन्वये द्यावयाचा अहवाल )

1. शिवसहाद्री सहकारी पतपेढी मर्यादित,  
मुंबई या संस्थेच्या शाखांसह आर्थिक विवरणाचे लेखापरिक्षण आम्ही केले आहे. त्यामध्ये ताळेबंद पत्रक, 31 मार्च 2023 पर्यंतचे असून त्याच वर्षाच्या अखेरीपर्यंत नफा-तोटा पत्रक, विवरण पत्रक आणि हिशोबांच्या धोरणाचा अर्थपूर्ण सारांश आणि इतर स्पष्टीकरणात्मक माहिती दिलेली असून संस्थेचे लेखापरिक्षण आम्ही 01-04-2022 ते 31-03-2023 पर्यंतचे केले आहे.
2. व्यवस्थापनाची आर्थिक विवरणाची जबाबदारी  
शिवसहाद्री सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 आणि त्याखाली बनविलेले नियमयाअन्वये आर्थिक विवरण तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. या जबाबदारीमध्ये संकल्पना करणे, अंमलात आणणे आणि आर्थिक विवरण तयार करण्याबाबत अंतर्गत नियंत्रण संबंधात महत्वाच्या चुकीच्या विवरणपत्रामधून मुक्त राहिल मग ती फसवणुक किंवा चुकीमुळे असेल.
3. लेखापरीक्षकाची जबाबदारी  
केलेल्या लेखापरीक्षणावर मत व्यक्त करणे ही आमची जबाबदारी आहे व ते आम्ही केलेल्या लेखापरीक्षेच्या पायावर आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम आणि द इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया प्रमाणे लेखापरिक्षणाचे आम्ही संचालन केले आहे. अशा प्रमाणभूत नितितत्वाच्या पालनाची जरूरी आहे व ती आम्ही पाळली आहे. आणि लेखापरीक्षण योग्य आढासनपुर्ती मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक विवरण महत्वाच्या चुकीच्या विवरण पत्रापासून मुक्त राहिल व ते फसवणुक किंवा चुकीमुळे असेल ज्याचे पालन आम्ही केले आहे.
4. लेखापरीक्षणामध्ये लेखापरीक्षणामधील जे उघड न केलेले आणि रकम यातील पुरावा जमा ही याची पध्दत आहे व ते लेखापरीक्षकाच्या अभिप्रायावर अवलंबून आहे. यामध्ये महत्वाच्या चुकीच्या आर्थिक विवरणपत्रामधील धोक्याचे निर्धारण करण्याची पध्दत जर ती फसवणुक किंवा चुकीमुळे असेल त्यावर अवलंबून आहे. संस्थेने तयार केलेले आर्थिक विवरण अंतर्गत नियंत्रण आणि रास्त सादरीकरण विनियोजनाच्या वापराची पध्दत उचित परिस्थितीत योग्य आहे. लेखापरीक्षेमध्ये जमाखर्चाच्या मुल्यांकनाच्या विनियोजनाचा वापर आणि जमाखर्चाचा अंदाज त्याचप्रमाणे संपुर्ण आर्थिक विवरणपत्राचे सादरीकरण यांचा समावेश होतो.
5. लेखापरीक्षेचा पुरावा जो आम्ही मिळविला आहे तो अभिप्रायाचा पाया म्हणून पुरेसा आणि योग्य आहे असा विश्वास आहे.
6. अभिप्राय  
आमच्या मतानुसार आणि आम्हास मिळालेल्या पुर्ण माहितीनुसार आणि आम्हाला दिलेल्या स्पष्टीकरणानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, 1961 आणि इतर लागू होणारे अधिनियम आणि किंवा निबंधकानी प्रसिध्द केलेली संस्थेला जरूरीची असणारी परिपत्रके आणि योग्य व उचित बळकटी आणण्यासाठी उचित दृष्टीकोन जो सर्वसाधारणपणे भारतात मान्य केला आहे.  
1. ताळेबंद पत्रकाच्या संबंधात संस्थेच्या बाबतीत 31 मार्च 2023  
2. नफा आणि तोटा विवरणाच्या बाबतीत दिनांक 01-04-2022 ते 31-03-2023 या कालावधीत नफा लेखापरिक्षण अहवालास पात्र राहून सत्य व रास्त स्थिती दर्शवित आहे.
7. इतर कायदेशीर आणि नियामक बाबींवरील अहवाल  
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार ताळेबंद पत्रक आणि नफा आणि तोटा विवरणपत्र तयार केलेले आहे.  
आम्ही अहवाल देतो की,
8. (अ) आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आणि स्पष्टीकरणानुसार जे आमच्या लेखापरिक्षणासाठी जरूर आहे ते मिळालेल्या पुन्या माहितीनुसार आम्हास असे आढळून आले आहे की, ते समाधानकारक आहे.  
(ब) संस्थेचे व्यवहार आमच्या दृष्टीस आल्या प्रमाणे संस्थेच्या अधिकारांत करण्यात आले आहे.  
(क) आमच्या लेखापरिक्षणासाठी संस्थेच्या कार्यालयाकडून व तिच्या शाखांकडून आलेले विवरणपत्र योग्य आहेत.
9. लेखांकन मानकाप्रमाणे ताळेबंद व नफा आणि तोटा आणि हिशेब याचे अनुपालन आमच्या मताप्रमाणे योग्य आहे.
10. आम्ही आणखी पुढील अहवाल सादर करतो.  
1. संस्थेचे ताळेबंद व नफा आणि तोटा पत्रक संस्थेच्या हिशोब पुस्तकाची व माहिती व पत्रकाबरोबर जुळणारी आहेत.  
2. आम्ही पुस्तकांची तपासणी केल्यानंतर संस्थेने योग्य ती ताळेबंदपत्रके जी अधिनियमानुसार जरूरीची आहेत ती सर्व व्यवस्थीत आहेत.  
3. लेखापरीक्षा चालू असणाऱ्या सन 2022-23 या वर्षी संस्थेला 'अ' वर्ग मिळाला आहे.
11. वरील दाखला प्रसारीत करण्यात येणाऱ्या लेखापरीक्षण प्रतिवृत्तातील भाग अ,ब,क मधील शेन्यास पात्र राहून देण्यात येत आहे.

ठिकाण : मुंबई  
दिनांक : 27/07/2023

कोठारी जॅन अॅण्ड असोसिएट्स  
चार्टर्ड अकाउंटंट्स  
वैधानिक लेखापरिक्षक - पॅनल क्र. अ/1-10109  
UDIN NO 23043842BGUMMK8769



सन 2023-2024 अंदाज पत्रक

Particulars	Budget 2022-23	Budget 2022-23	Budget 2023-24
Int. & Commission Paid	80,59,90,000.00	75,85,31,214.13	81,00,00,000.00
Staff Salary & Allowances	6,74,00,000.00	7,76,44,183.00	8,15,00,000.00
Printing & Stationery	25,00,000.00	19,72,690.16	25,00,000.00
Office Rent	35,00,000.00	27,78,405.00	35,00,000.00
Advertisement Expenses	5,00,000.00	11,70,605.80	5,00,000.00
Conveyance Expenses	17,00,000.00	18,11,504.00	20,00,000.00
Electricity Bill	28,00,000.00	25,18,851.00	28,00,000.00
Telephone Bill	15,00,000.00	16,33,797.00	17,00,000.00
Misc. & Recovery & Gift	30,00,000.00	33,06,507.14	35,00,000.00
Office Repairs & Maintenance	30,00,000.00	28,83,344.00	30,00,000.00
Software Expenses	30,00,000.00	30,87,438.00	35,00,000.00
Postage	4,00,000.00	2,64,628.00	4,00,000.00
Meeting & program	8,00,000.00	10,26,433.00	8,00,000.00
Comp. Repairs & Maintenance	7,00,000.00	5,46,875.00	7,00,000.00
Professional Fees	4,50,000.00	2,48,277.00	4,50,000.00
Bank Charges	2,00,000.00	95,966.72	2,00,000.00
Municipal & Other Taxes	40,00,000.00	21,38,010.00	40,00,000.00
Vehicle Repair & Mnt.	3,50,000.00	3,89,018.00	4,00,000.00
Insurance Premium	30,00,000.00	9,83,807.00	30,00,000.00
Depreciation & Other Provisions	1,30,00,000.00	1,08,40,876.00	1,50,00,000.00
Audit Fees	25,00,000.00	18,76,500.00	25,00,000.00
Late Payment Charges	0.00	3,67,052.00	0.00
Other Subscription	60,000.00	10,249.00	60,000.00
Loss on Sale of Assets	0.00	4,032.00	0.00
Locker Rent	50,000.00	35,769.00	40,000.00
Profit	6,50,00,000.00	5,52,36,797.85	6,00,00,000.00
<b>TOTAL</b>	<b>98,54,00,000.00</b>	<b>93,14,02,830.60</b>	<b>100,20,50,000.00</b>
<b>INCOME</b>			
Income from Loan & Investment	97,64,00,000.00	92,38,00,277.44	99,30,50,000.00
Other Income	90,00,000.00	76,02,553.16	90,00,000.00
<b>TOTAL</b>	<b>98,54,00,000.00</b>	<b>93,14,02,830.60</b>	<b>100,20,50,000.00</b>

## संस्थेच्या प्रगतीचा आढावा



**शिवसहादी**  
सहकारी पतपेढी मर्यादित

सन	ठेवी	कर्ज	भाग	स्वनिधी	नफा	उलाढाल	ऑडीट वर्ग	दिलेले
1991-1992	4,34,500.00	5,04,175.00	1,10,550.00	7,166.00	(-) 10,947.00	5,57,564.00	A	3
1993-1994	14,28,995.00	17,84,669.00	2,86,400.00	96,513.00	92,229.00	19,68,400.00	A	3
1995-1996	35,71,155.00	54,26,514.00	6,04,880.00	3,12,149.00	84,241.00	61,53,649.00	A	6
1997-1998	88,76,585.00	98,71,866.00	12,32,660.00	6,88,685.00	1,27,201.00	1,13,69,136.00	A	8
1999-2000	4,29,67,712.00	4,98,26,315.00	49,75,100.00	18,58,439.00	3,62,026.00	5,67,44,049.00	A	20
2001-2002	20,19,17,507.00	19,77,33,897.00	1,08,08,930.00	80,15,239.00	32,37,488.00	23,00,07,363.00	A	37
2003-2004	40,04,77,181.00	35,03,97,686.00	4,16,94,960.00	2,74,43,664.00	68,38,985.00	52,11,99,744.00	A	62
2005-2006	64,09,22,651.95	51,57,43,534.00	5,00,28,470.00	5,82,51,783.00	83,91,580.78	81,07,25,087.41	A	84
2007-2008	94,20,92,387.07	76,12,77,828.00	5,11,02,710.00	16,62,01,417.00	59,92,127.04	116,20,33,995.74	A	99
2009-2010	123,48,86,937.71	90,31,49,630.30	4,56,81,950.00	12,26,69,291.00	1,02,84,446.00	146,19,54,149.92	A	108
2011-2012	168,84,75,364.30	130,75,01,630.80	4,93,55,100.00	15,02,07,317.00	2,11,24,253.01	202,18,73,942.38	A	113
2013-2014	228,88,28,007.48	172,37,76,001.33	5,18,33,100.00	16,32,55,222.00	1,95,00,550.16	264,91,97,868.25	A	117
2015-2016	341,19,81,282.70	247,11,33,045.00	6,56,17,500.00	21,32,66,714.73	3,02,79,798.70	393,71,01,862.22	A	135
2017-2018	448,87,37,366.73	373,01,73,026.85	10,05,77,150.00	29,70,12,358.73	4,35,13,788.89	544,24,76,250.68	A	170
2018-2019	550,36,41,102.94	451,64,43,932.07	12,60,90,950.00	32,88,41,333.33	6,41,22,181.44	637,73,37,905.31	A	194
2019-2020	593,92,34,943.94	525,16,38,633.99	20,06,42,800.00	42,90,20,771.43	7,44,26,469.55	705,43,11,670.35	A	191
2020-2021	651,42,17,084.60	536,97,04,090.60	19,32,41,500.00	49,68,86,369.73	5,72,12,115.81	770,96,60,742.33	A	173
2021-2022	742,32,05,251.45	595,93,38,270.71	23,34,52,500.00	54,29,93,933.73	5,20,53,718.27	872,92,63,069.54	A	183
2022-2023	804,65,95,412.53	632,18,16,427.03	32,51,70,800.00	55,30,61,220.88	5,52,41,776.12	946,89,71,926.32	A	197



## डेवीवरील आकर्षक व्याजदर



बचत ठेव (SAVING A/C.)  
बालकल्याण ठेव योजना (BALKALYAN YOJANA)

लखपती ठेव योजना (LAKHPATI DEPOSIT)		
	दरमहा भरावी लागणारी रक्कम	मुदतपूर्ण मिळणारी रक्कम
12 महिने	7,930/-	<b>1</b> लाख
24 महिने	3,790/-	
36 महिने	2,410/-	
48 महिने	1,730/-	
60 महिने	1,320/-	
72 महिने	1,050/-	
75 महिने	1,000/-	

मुदत ठेव योजना (TERM DEPOSIT)	
30 दिवस ते 45 दिवस	6.00%
46 दिवस ते 119 दिवस	6.25%
120 दिवस ते 209 दिवस	7.50%
210 दिवस ते 365 दिवस	8.50%
13 महिने ते 2 वर्षे	9.00%
25 महिने व 33 वर्षे	9.50%

दैनंदिन ठेव योजना (DAILY DEPOSIT)	
कालावधी	व्याजदर
6 महिने ते 11 महिने	2.50%
12 महिने पूर्ण	5.00%

दामदुण्ट ठेव योजना (DOUBLE DEPOSIT)	
दामदुण्ट ठेव 89 महिने	

मासिक उत्पन्न ठेव (M.I.S. DEPOSIT)	
कालावधी	व्याजदर
1 वर्षे ते 2 वर्षे	8.50%
25 महिने ते 3 वर्षे	9.00%

आवर्त ठेव योजना (RECURRING DEPOSIT)	
कालावधी	व्याजदर
1 वर्ष	9.00%
2 वर्ष	9.50%

### दैनिक बचत ठेव योजना

दररोज भरावी लागणारी रक्कम रु.	10	20	50	100	200	300	400
1 वर्षानंतर मिळणारी व्याजासहित रक्कम रु.	3,748/-	7,497/-	18,742/-	37,485/-	74,969/-	1,12,454/-	1,49,938/-

दररोज भरावी लागणारी रक्कम रु.	50	100	200	300	500	1000
3 महिन्यांनंतर मिळणारी रक्कम रु.	25,000/-	50,000/-	1,00,000/-	1,50,000/-	3,00,000/-	5,00,000/-



# शिवसहाद्री

सहकारी पतपेढी मयदित

## शाखा कार्यालये

### पश्चिम मुंबई विभाग

खरेतवाडी	: 2382 4543 / 2387 0032
चारकोप	: 2869 9245 / 81081 14178
दादर	: 2437 6037 / 81081 14180
भाईंदर	: 2819 6958 / 81081 14181
जोगेश्वरी	: 2826 3202 / 81081 14184
बोरीवली	: 2806 366 / 81081 14190
नालासोपारा	: 84228 88057
विरार	: 84229 01172
गोरेगांव	: 2877 0474 / 84229 05272

### मध्य मुंबई विभाग

विक्रोळी	: 2578 5430 / 81081 14179
डोंबिवली	: 81081 14187
बदलापूर	: 81081 14192
ठाणे	: 81081 14193
मुलुंड	: 81089 88655
यशोधनगर	: 84228 88058
घोडबंदर	: 84228 88059
कल्याण	: 84229 34461
घाटकोपर	: 2510 6419 / 93249 35570

### रायगड विभाग

कोपरखैरणे	: 2755 1038 / 8108114182
कळंबोली	: 2742 3955 / 8655618921
उरण	: 81081 14188
पेण	: 02143-257853 / 8108114189
खोपोली	: 81081 14191
खारघर	: 27749966 / 81081 14194
पनवेल	: 84228 88056
नेरुळ	: 84229 34460

### सातारा विभाग

राजवाडा	: 02162-281289 / 8108114185
महाबळेश्वर	: 02168-261115 / 8108114186
संभाजीनगर-पुणे	: 84228 88055
कृष्णानगर	: 02162-244248 / 8422888054
मेढा	: 02378-285248 / 8422934481



**शिवसहाद्री**  
सहकारी पतपेढी मयदित

# सोने तारण कर्ज

मासिक  
व्याजदर **1.10%**



आता सोन्याच्या साथीने  
पूर्ण करूया आपली स्वप्ने

- दागिन्यांच्या मुल्यांकनावर कर्ज सुविधा उपलब्ध
- शाखास्तरावर सुलभ व जलद कर्ज मंजूर प्रक्रिया
- मासिक परतफेड सुविधा उपलब्ध



# शिवमुद्रा कर्ज



योजना फक्त दैनिक बचत व्यापारी खातेदारांसाठी

- रु. ५,०००/- ते रु. ५०,०००/- पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध
- एका दिवसात कर्ज मंजूरी
- कमीत कमी कागदपत्र
- व्यवसायाच्या ठिकाणी प्रतिदिन रक्कम स्विकारण्याची सुविधा

परतफेड  
मुदत  
**१०३**  
दिवस

कर्ज रक्कम रु.

५,०००/-  
१०,०००/-  
१५,०००/-  
२०,०००/-  
२५,०००/-  
३०,०००/-  
४०,०००/-  
५०,०००/-

प्रतिदिन सलग १०३ दिवस भरणा करावयाची रक्कम

५०/-  
१००/-  
१५०/-  
२००/-  
२५०/-  
३००/-  
४००/-  
५००/-

अधिक माहितीकरीता  
आजच शाखेस संपर्क करा!

३२ वा वार्षिक अहवाल २०२२-२०२३



**शिवसहाद्री**  
सहकारी पतपेढी मयादित

•• आमचे श्रद्धास्थान ••



**कै. रावसाहेब भाऊसाहेब वांगडे (मास्तर)**

रावसाहेब वांगडे मास्तर चॅरिटेबल ट्रस्ट, संचलित



CODE NO : 6797

CONTACT NO : 860009009



**ज्ञानश्री**

इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी  
सज्जनगड रोड, सातारा.

३२ वा वार्षिक अहवाल २०२२-२०२३



**शिवसह्याद्री**  
**सहकारी पतपेढी मर्यादित**

**प्रशासकीय कार्यालय :**

११८, देवी भवन, ५ वा मजला, सेनापती बापट मार्ग,  
माहीम (प.), माटुंगा रोड स्टेशन समोर, मुंबई-१६.  
दूरध्वनी क्र. २४२२२१९६/९७

[www.shivsahyadripatpedhi.com](http://www.shivsahyadripatpedhi.com)